RAS RESORTS & APART HOTELS LTD.



Date: July 06, 2022

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

Registered Office:

Rosewood Chambers,

99/C, Tulsiwadi,

Tardeo, Mumbai-400 034. India

Tel. : 4321 6600 Fax : 2352 6325

Email: mumbaioffice@rasresorts.com CIN: L45200MH1985PLC035044

Scrip code: 507966

<u>Sub: Intimation under Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clippings regarding publication of Notice to Shareholders in respect of Annual General Meeting (AGM) of the company to be held on 30th July, 2022 through Video Conferencing or other Audio Visual Means, published in Financial Express (English) & Mumbai Lakshadeep (Marathi) on July 05, 2022 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For Ras Resorts And Apart Hotels Ltd

Birita Patel

Company Secretary Encl.: As above



MEMBER OF

RAS GROUP OF HOTELS & ALLIED CONCERNS

RAS RESORTS

128, P (I), SILVASSA NAROLI ROAD, SILVASSA - 396 230, POST BOX NO. 38, DADRA & NAGAR HAVELI, INDIA.

TEL.: (0260) 296 6001 / 002 / 003 Email: mumbaioffice@rasresorts.com Website: www.rasresorts.com



FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following members of the National Commodity and Derivatives Exchange Ltd. (NCDEX) have requested for the surrender of their respective membership rights of the NCDEX

Sr. No.	TMID	SEBI Registration- Number	Name of Member	Date of surrender application	Member's Correspondence Address	from the date of Notification	
1	221	INZ000017335	Pinnacle Brocom Private Limited	21-Sep-21	Office No A-1306, O2 Commercial Bldg, plot No 23-24, Near Minerva Industries Estate, Mulund (WEST), Mumbai -400080	1 Month	
2	636	INZ000042135	Shikago Trade Private Limited	11-Mar-22	B-11, Floor-3, Plot-36, Tamarind House, Tamarind Lane, Hutatma ChowkFort, Mumbai City, Mumbai -400001	2 Months	

General public is requested to take note of the surrender of the above member(s) and not to trade/clear with the said member(s) in future.

The registered constituent (s) of the aforesaid member(s) who have undertaken any trades/clearing through these member(s) are hereby advised to lodge the claims, if any against the said member(s) within the above mentioned claim period from the date of this notification, failing which, it shall be presumed that there is no claim against the aforesaid member(s) and that all claims against the member shall be deemed to be waived off. Adjudication of the claim shall be at the sole discretion of the Exchange and/or upon the regulatory directives, if any

The constituent(s) may write with all the relevant papers to Ms. Smita Chaudhary. Vice President, Investor Services Department, National Commodity & Derivatives Exchange Ltd, Ackurti Corporate Park, LBS Marg, KanjurMarg (W), Mumbai 400 078 or email at ig@ncdex.com

Date: 05.07.2022

view the Prospectus

NCDEX

NOTICE NOTICE

is hereby given that Share is hereby given that Share Certificate No.: 375907-98 for 87 Equity Shares of Rs.2/ having distinctivenumbers 37827397-37827561, Share certificate No.: 105515 for Equity share having distinctive number 324742855 and 24 Equity shares of Piramal Enterprises Limited having Folio no 00022245 of Rs.2/- (Rupees Two Only) each of Piramal Enterprises Limited having its registered office at C/o Pirama Ananta, Agastya corporate park opp fire Brigade, Mumbai-400040 registered in the name of Soumendra Dev mahanti in joint holding with Late Bharati Mahanti have been lost. I have applied to the company for issue claim in respect of the said duplicate certificate. Any person who has any claim in respect of shares certificate should the said shares certificate lodge such claim with the should lodge such claim with the company within in 15 days of company within in 15 days of the publication of this notice the publication of this notice.

र्वेक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra एक वरीकार एक बॅक

Head Office: "Lokmangal", 1501, Shivajinagar, Pune-411005 Tel.: 020 25511360 Email: investor services@mahabank.co.in Website: www.bankofmaharashtra.in

Notice to Shareholders of Bank In terms of the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970, amount of dividend remaining unpaid or unclaimed under Dividend Accounts of the Bank for a period of seven years is required to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) established by the Central Government under Section 125 of the Companies Act, 2013. Accordingly, the dividend declared by Bank for the financial year 2014-15 which is unpaid/ unclaimed is due for transfer to IEPF on 04/08/2022.

Shareholders of Bank who have not encashed / received their dividend for the financial year 2014-15 are requested to submit their claims/ approach to the Bank's RTAM/s. MCS Share Transfer Agent Limited, Office: K-215, 2nd Floor, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East), Mumbai - 400072, Tel. 022-28476021/22, Email id: helpdeskmum@mcsregistrars.com / mparase@mcsregistrars.com before 20/07/2022 so that claims can be settled immediately.

The details of shareholders of Bank whose dividend is unclaimed unpaid for year 2014-15 is available on Bank's website i.e. www.bankofmaharashtra.in/dividend information Shareholders may note that unclaimed dividend transferred to IEPF Authority www.iepf.gov.in can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules.

Date: 04/07/2022 Place: Pune

Chandrakant Bhagwat Company Secretary



THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT.

PEARL GREEN CLUBS AND RESORTS LIMITED

CIN: U55101GJ2018PLC100469

Our Company was originally incorporated as a public limited company under the Companies Act, 2013 in the name and style of "Rasam 18 Resorts and Clubs Limited" bearing Corporate Identification Number U55101GJ2018PLC100469 dated January 10, 2018 issued by the Registrar of Companies, Ahmedabad. Subsequently, the name of our Company was changed to "Pearl Green Clubs and Resorts Limited" pursuant to a shareholders' resolution passed at an Extra-Ordinary General Meeting held on October 21, 2019, and a fresh Certificate of Incorporation dated November 26, 2019, was issued by Registrar of Companies, Ahmedabad. Subsequently the company altered its objects pursuant to a shareholders' resolution passed at an Extra-Ordinary General Meeting held on December 31, 2020, and certificate of Confirming Alteration of Object Clause dated January 15, 2021, was issued by Registrar of Companies, Ahmedabad. Furthermore, the Company has again altered its Object pursuant to a Shareholders' Resolution passed at an Extra-ordinary General Meeting held on January 31, 2022 and a certificate of Confirming Alteration of Object Clause dated February 07, 2022, was issued by Registrar of Companies, Ahmedabad. As on date of this Prospectus the Corporate Identification Number of our Company is U55101GJ2018PLC100469. For further details of incorporation please refer to section titled "Our History and Certain Other Corporate Matters" beginning on page 111 of this Prospectus.



Registered Office: UP GF-01, Krushna Complex, Near Choice, Navrangpura, Ahmedabad-380009, India. Tel: +91-8488086694 | Fax: N.A. | Website: www.pearlgreenclubsresort.com | E-mail: cs@pgcrl.com

Company Secretary & Compliance Officer: Ms. Kanika Wasson

PROMOTERS: MR. HEMANTSINGH NAHARSINGH JHALA AND MRS. REKHADEVI HEMANTSINGH JHALA **BASIS OF ALLOTMENT**

INITIAL PUBLIC OFFER OF 6,30,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH ("EQUITY SHARES") OF PEARL GREEN CLUBS AND RESORTS LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF RS. 186/- PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF RS. 176/- PER EQUITY SHARE) AGGREGATING UP TO RS. 1,171.80 LAKHS ("ISSUE") OF WHICH 36,000 EQUITY SHARES OF FACE VALUE RS. 10/- EACH FOR CASH AT A PRICE OF RS. 186/- PER EQUITY SHARE AGGREGATING RS. 66.96 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 5,94,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH FOR CASH AT A PRICE OF RS. 186/- PER EQUITY SHARE, AGGREGATING RS. 1,104.84 LAKHS IS HEREINAFTER REFERED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 26.61% AND 25.09%, RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER TO CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 183 OF THIS PROSPECTUS. FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER TO CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 183 OF THE PROSPECTUS.

THE FACE VALUE OF THE FOULTY SHARE IS ₹ 10 FACH AND THE ISSUE PRIE IS ₹ 186.00 THE ISSUE PRICE IS 18.6 TIMES OF THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES.

ISSUE OPENED ON: MONDAY, JUNE 27, 2022 ISSUE PERIOD ISSUE CLOSED ON: WEDNESDAY, JUNE 29, 2022

PROPOSED LISTING: JULY 07, 2022

The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on SME Platform of BSE ("BSE") in terms of Chapter IX of the Securities And Exchange Board Of India (Issue Of Capital And Disclosure Requirements) Regulations, 2018 (the "SEBI (ICDR)") regulations"), as amended read with rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended. Our company has received In Principle approval letter dated May 12, 2022 from Bombay Stock Exchange Limited ("BSE") for using its name in the Offer Document for listing of our shares on SME Platform of BSE. It is to be distinctively understood that the permission given by Bombay Stock Exchange Limited ("BSE") should not in any way be deemed or construed that the content of the Prospectus or the price at which equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness, accuracy or completeness of any of the Prospectus. The investors are advised to refer to the prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to BSE. For the purpose of this Issue, the Designated Stock Exchange will be Bombay Stock Exchange Limited ("BSE"). The trading is proposed to commence on July 07, 2022*. *Subject to the listing and trading approval from SME Platform of BSE.

All Applicants were allowed to participate in the issue through APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT ("ASBA") process by providing the details of the respective bank accounts in which the corresponding application amounts were blocked by Self Certified Syndicate Banks (the "SCSBs") or through UPI Mechanism

SUBSCRIPTION DETAILS

The issue has received 738 applications for 9,28,800 equity shares resulting in 1.47 times based on bid file received from BSE. Limited on the day after closure of the Issue (including reserved portion of Market Maker). The details of the applications received in the issue (before technical rejections but after applications not banked) are as follows: Detail of the Applications Received:

Category	Before Technical Reje	ections & Withdrawals	After Technical Reje	ctions & Withdrawals
Alexander T	No of Applications	No of equity shares	No of Applications	No of equity shares
Retail Individual Applicant	458	2,74,800	446	267600
Other than Retail Individual Applicant	69	4,89,600	67	486000
Total	527	7,64,400	513	7,53,600
		A ANDREAS		

Allocation to Market Maker (After Technical Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of Rs. 186 per Equity Share, was finalised in consultation with BSE. The category was subscribed by 1.00 times. The total number of shares allotted in this category is 36,000 Equity shares. The category wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for (Category wise)	No.of Applications received	% to total	Total No. of Equity Shares applied in this Category	% of total	Proportionate Shares Available	Allocation per Applicant (Before Rounding Off)	Allocation per Applicant (After Rounding Off)	Ratio of Allottees to Applicant: Ratio 1	Ratio of Allottees to Applicant: Ratio 2	Number of Successful applicants (after rounding off)	Total No. of Equity Shares allocated/ allotted
36000	1	100.00	36000	100.00	36000	36000	36000	1	1	1	36000
Total	1	100.00	36000	100.00	36000	36000	36000	1 1	1	1	36000

Allocation to Retail Individual Investors (After Technical Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to the Retail Individual Investors, at the issue price of Rs. 186 per Equity Share, was finalized in consultation with BSE. The category was subscribed by 0.90 times i.e. for 2,67,600 Equity Shares. Total number of shares allotted in this category is 2,67,600 Equity Shares to 446 successful applicants. The category wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares applied for (Category wise)		% to total	Total No. of Shares applied in each category	% to total		Allocation pe	r Applicant	Ration of allottees to applicants		Number of successful applicants(after rounding)	Charles Sales	Total No. of shares allocated/alloted	
(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	Before Rounding off (8)	After Rounding off (9)	(10)	(12)	(13)	(14)	(15)
600	446	100	267600	100	297000	665.92	600	1	1	446	100	267600	100
	650	100	3,500	100	30.335.51	82107830		100		1007	100	110548845	100

No. of Shares Number of % to Total No. of % to Proportionate Allocation per Applicant Ration of Serial Number of successful % to Total No. of shares % to total Surplus/Deficit

Allocation to Other than Retail Individual Investors (After Technical Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to Other than Retail Individual Investors, at the issue price of Rs. 186 per Equity Share, was finalized in consultation with BSE. The category was subscribed by 1.49 times i.e. application received for 4,86,000 shares & the total number of shares allotted in this category is 3,26,400 Equity Shares to 67 successful applicants. The category wise details of the Basis of Allotment are as under:

applied for (Category wise)	applications received	total	Shares applied in each category	total	shares available	raiocation p	от гаррисани	allo	ttees to olicants	of Qualifying applicants	applicants (after rounding)	total	allocated/alloted	70 10 101	(14)-(7)
(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	Before Rounding off (8)	After Rounding off (9)	200	(10)	(11)	(12)	(13)	(14)	(15)	(16)
1200	11	16.42	13200	2.72	8865.19	805.93	600	-	FIRM		11	16.42	6600	2.02	-2265.19
1200	Lottery						600	4	11		4	5.97	2400	0.74	2400.00
1800	11	16.42	19800	4.07	13297.78	1208.89	1200		FIRM		11	16.42	13200	4.04	-97.78
2400	5	7.46	12000	2.47	8059.26	1611.85	1200	- 1	FIRM		5	7.46	6000	1.84	-2059.26
2400		C0	Lotte	ery	A		600	4	5		4	5.97	2400	0.74	2400.00
3000	8	11.94	24000	4.94	16118.52	2014.81	1800	FIRM			8	11.94	14400	4.41	-1718.52
3000		200	Lotte	ery	0.		600	3	.8		3	4.48	1800	0.55	1800.00
3600	3	4.48	10800	2.22	7253.33	2417.78	2400	FIRM		8	3	4.48	7200	2.21	-53.33
4800	1	1.49	4800	0.99	3223.70	3223.70	3000	FIRM			1	1.49	3000	0.92	-223.70
6000	11	16.42	66000	13.58	44325.93	4029.63	3600	FIRM			11	16.42	39600	12.13	-4725.93
6000		40	Lotte	ery	2	20	600	8	11		8	11.94	4800	1.47	4800.00
6600	1	1.49	6600	1.36	4432.59	4432.59	4200	FIRM			1	1.49	4200	1.29	-232.59
7200	1	1.49	7200	1.48	4835.56	4835.56	4800	- 1	FIRM		1	1.49	4800	1.47	-35.56
9000	3	4.48	27000	5.56	18133.33	6044.44	6000		FIRM	Î	3	4.48	18000	5.51	-133.33
10200	1	1.49	10200	2.10	6850.37	6850.37	6600	J	FIRM		1	1.49	6600	2.02	-250.37
12000	2	2.99	24000	4.94	16118.52	8059.26	7800	1	FIRM	1	2	2.99	15600	4.78	-518.52
12000							600	1	2		1	1.49	600	0.18	600.00
14400	1	1,49	14400	2.96	9671.11	9671.11	9600	- 1	FIRM		1	1.49	9600	2.94	-71.11
15000	3	4.48	45000	9.26	30222.22	10074.07	10200	FIRM		S.	3	4.48	30600	9.38	377.78
16200	1	1.49	16200	3,33	10880.00	10880.00	10800	FIRM			1	1,49	10800	3.31	-80.00
27000	31	1.49	27000	5.56	18133.33	18133.33	18000	FIRM			19	1,49	18000	5.51	-133.33
49800	1	1.49	49800	10.25	33445.93	33445.93	33600	1	FIRM	45	1	1.49	33600	10.29	154.07
54000	2	2.99	108000	22.22	72533.33	36266.67	36000	-	FIRM	0.00	2	2.99	72000	22.06	-533.33
54000		01	00	107	O.	5/5	600	1	2	0.0	1	1.49	600	0.18	600.00

The Board of Directors of the Company at its meeting held on July 04, 2022 has approved the Basis of Allocation of Equity Shares as approved by the Designated Stock Exchange viz. BSE and has authorized the corporate action for issue of the Equity Shares to various successful applicants.

The CAN-cum-allotment advices and/or notices will be forwarded to the email id's and address of the Applicants as registered with the depositories / as filled in the application form on or before July 05, 2022. Further, the instructions to Self Certified Syndicate Banks for unblocking the amount will be processed on or prior to July 05, 2022. In case the same is not received within 10 days, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the SME Platform of BSE Limited (BSE SME) within six working days from the date of the closure of the issue.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated June 17, 2022 ("Prospectus") In terms of Prospectus dated June 17, 2022 and as per Regulation 253 of SEBI (ICDR) Regulation 2018 wherein a minimum of 50% of the Net Issue of shares to public shall initially be made available for allotment to a) Retail Individual Investors as the case may be. The balance net offer of shares to the public shall be made available for allotment to b) individual applicants other investors and other investors including corporate bodies/ institutions irrespective of number of shares applied for. The unsubscribed portion of the net issue to any one categories specified in a) and b) shall may be available for allocation in any category, if so required. Explanation: Chapter IX, part VIII (253) OF SEBI (ICDR) Regulations, 2018. If the retail individual investors is entitled to more than fifty percent, on proportionate basis, the retail individual investors shall be allocated the higher percentage.

INVESTORS PLEASE NOTE The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the issue, CAMEO CORPORATE SERVICES LIMITED at www.cameoindia.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the ssue quoting full name of the First/ Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:

DISCLAIMER: PEARL GREEN CLUBS AND RESORTS LIMITED HAS FILED THE PROSPECTUS WITH ROC ON JUNE 17, 2022, AND THEREAFTER WITH SEBI AND STOCK EXCHANGES. THE PROSPECTUS IS AVAILABLE ON THE WEBSITE OF SEBI AT WWW.SEBI GOV.IN AND WEBSITE OF LM, FAST TRACK FINSEC PRIVATE LIMITED AT WWW.FTFINSEC.COM. INVESTORS SHOULD NOTE THAT INVESTMENT EQUITY SHARES INVOLVE A HIGH DEGREE OF RISK AND FOR DETAILS RELATING TO THE SAME. PLEASE SEE "RISK

THE EQUITY SHARES HAVE NOT BEEN AND WILL NOT BE REGISTERED UNDER U.S. SECURITIES ACT OF 1993, AS AMENDED ("THE SECURITIES ACT") OR ANY STATE SECURITIES LAWS IN THE UNITED STATES, AND UNLESS SO REGISTERED, AND MAY NOT BE

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE FOURTY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF PEARL GREEN CLUBS AND RESORTS LIMITED.



Date: July 04, 2022

Place: Ahmedabad

CAMEO CORPORATE SERVICES LIMITED. SEBI Registration No.: INR000003753

Address: Subramanian Building #1, Club House Road, Chennai 600 002 - India., Tel No: 91-44 - 2846 0390; Fax No: 91-44 - 2846 0129 Contact Person: Ms. K. Sreepriya

NOTE: ALL CAPITALIZED TERMS USED AND NOT DEFINED HEREIN SHALL HAVE SAME MEANINGS ASSIGNED TO THEM IN THE PROSPECTUS.

Email: cameo@cameoindia.com;, Website: www.cameoindia.com

Mr. Hemant Singh Nahar Singh Jhala **Managing Director**

For PEARL GREEN CLUBS AND RESORTS LIMITED

DIN - 07776928

On behalf of Board of Directors

RattanIndia

RattanIndia Enterprises Limited (formerly RattanIndia Infrastructure Limited)

(CIN: L74110DL2010PLC210263) Registered Office: 5th Floor, Tower - B, Worldmark -1, Aerocity, New Delhi - 110037

> Tel: 011-46611666, Fax: 011-46611777 Website: www.rttn.in, E-mail: rel@rattanindia.com POSTAL BALLOT NOTICE

NOTICE is hereby given that Rattanindia Enterprises Limited ("the Company") has on July 04, 2022 completed the dispatch of Postal Ballot Notice dated July 04, 2022, to its members under Section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, for the purpose of seeking the consent of members of the Company, for the businessess set out in the said notice, to be transacted by postal ballot through remote e-voting. In compliance with MCA Circular No. 20/2021 dated December 08, 2021, 14/2020 dated

April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020 and Circular No. 39/2020 dated December 31, 2020 and 10/2021 dated June 23, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA circulars") and in conformity with the applicable regulatory requirements, the said Postal Ballot Notice has been sent only through electronic mode to those Members. whose e-mail addresses are registered with their depository participants or with the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA), as on July 01, 2022 (cut-off date). In accordance with the provisions of the MCA circulars, physical copies of the Notice, postal

ballot form and pre-paid business reply envelopes are not being sent to the Members for this postal ballot and Members entitled can vote only through remote e-voting. Hence the members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting system. The Company has appointed Mr. Sanjay Khandelwal of M/s. S. Khandelwal & Co. Practising Company Secretary, as Scrutinizer to scrutinize the e-voting process.

Voting rights shall be reckoned on the paid-up capital of shares registered in the name of Members as on cut-off date. A person who is not a Member of the Company as on cut-off date should treat the Notice for information purpose only.

In case a member desires to exercise vote by using remote e-voting as stipulated under Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing remote e-voting platform for the above through KFin Technologies Limited ("KFINTECH"). The procedure for remote e-voting are provided in the Notice and also available on the website of RTA under remote e-voting section at: https://evoting.kfintech.com/.

Notice is further given that the remote e-voting will commence on Tuesday, 5th July, 2022 at 09:00 A.M. onwards and will continue till 5:00 P.M. on Wednesday, 3rd August, 2022. The remote e-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Wednesday, 3rd August, 2022.

The cut-off date for the purpose of remote e-voting has been fixed as Friday, July 01, 2022. A

person whose name is recorded in the register of members or register of beneficial owners maintained by depositories as on cut-off date shall be entitled to avail the facility of remote Members holding shares in physical form or those who have not registered their e-mail ID with Company or RTA can cast their vote through remote e-voting by registering their e-mail

ID and applying to the Company or Kfintech. Detailed instructions are provided in the Notice. Those shareholders whose e-mail ID is not registered, can register their e-mail ID with Kfintech or RTA by sending e-mail at evoting@kfintech.com by providing their name registered as per the records of the Company, address, e-mail ID, PAN, DP ID/Client ID or Folio Number and number of shares held by them. Postal Ballot Notice along with Explanatory Statement including remote e-voting

stock exchanges website i.e www.bseindia.com or www.nseindia.com or may apply to the Company or RTA and obtain duplicate thereof. The Results shall be declared along with the Scrutinizers' Report not later than 48 hours of the conclusion of the remote e-voting i.e. Friday, August 05, 2022 at the Registered Office o the Company and shall also be placed on the Company's website www.rttn.in and on the

instructions can be downloaded from the Company's website: www.rttn.in or from the

website of KFINTECH i.e. https://evoting.kfintech.com/ and shall be communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed. In case of any queries / grievance connected with remote e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-voting user manual

for Shareholders available at the Downloads sections of https://evoting.kfintech.com/ or Ms. C Shobha Anand at KFin Technologies Limited, (Unit: RattanIndia Enterprises Limited), Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Toll Free No. 1800-3454-001.

For RattanIndia Enterprises Limited

Rajesh Arora

Company Secretary

Place: New Delhi Date: July 05, 2022

RAS RESORTS AND APART HOTELS LIMITED CIN: L45200MH1985PLC035044

Regd. Office: Rosewood Chambers, 99/C, Tulsiwadi, Tardeo, Mumbai – 400034

Tel No.: 022-43216600, Fax No.: 022-23526325 Email ID: mumbaioffice@rasresorts.com, Website: www.rrahl.com

NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ('AGM') of the members of Ras Resorts And Apart Hotels Limited (the 'Company') will be held on Saturday, July 30, 2022 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')

This is in view of the COVID-19 pandemic, and in compliance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General circular No. 14/2020 dated April 08, 2020 and General Circular No.17/2020 dated April 13, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 in relation to "Clarification on holding of annual general meeting (AGM) through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM)" (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/P/ 2020/79 dated 12th May, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/1 dated January 15, 2021 and dated May 13, 2022 in relation to "Relaxation from compliance with certain provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and in compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of 38th AGM along with the Annual Report 2021-22 have been sent on July 04, 2022 by email to those members whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the 38th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. Members are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's website www.rrahl.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com respectively and on the website of National Securities Depository

Regulations and SS-2, the Company is providing its members the e-voting facility to cast their votes on all the resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the venue of the AGM (i.e. remote e-voting). The Company will also provide a facility of e-voting to members during the AGM, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with NSDL for providing the remote e-voting and e-voting during the AGM.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Listing

Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

A person whose name appears on the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. Saturday, 23rd July, 2022 shall only be entitled to avail the remote evoting facility or e-voting during the AGM. The remote e-voting period will commence on Monday, 25th July, 2022 (10.00 a.m. IST)

and will end on Friday, 29th July, 2022 (5.00 p.m. IST). During this period, the member(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall be disabled for voting by NSDL on 29th July, 2022 (5.00 p.m. IST) and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by a member, any subsequent change shall not be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their shares in paic up share capital of the Company as on the cut-off date i.e. Saturday, 23rd July, 2022. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice.

Only those Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not

cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the 38th AGM. Members who have cast their vote through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote on such resolutions again at the AGM. Any person, who becomes a member of the Company after sending of the AGM Notice by email and holding shares as on Saturday, 23rd July, 2022, may refer to the AGM Notice and obtain the login ID and password from NSDL by sending a request at evoting@nsdl.co.in. Members whose email id is not registered, may refer 'Process for those shareholders whose email addresses are not registered with the Depositories/ Company/RTA for obtaining login credentials for e-voting' as detailed in 38th AGM Notice. Ms. Jigyasa ved (Membership No. FCS 6488) or failing her Ms. Sarvari Shah (Membership No. FCS 9697) of M/s Parikh & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The Results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website, www.rrahl.com and on the website of NSDL and communicated to the BSE Limited where the shares of the Company are listed. In case of any queries or issues regarding attending AGM/e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or contact -Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, at evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in, Tel: 91 22 2499 4545/1800222-990 **OR** Mr. Michael Monterio, Director M/s Satellite Corporate Services Private Limited Office no. 106 & 107, Dattani Plaza, East West Compound, Andheri Kurla Road, Sakinaka-Mumbai-400072. Phone Nos: 022-28520461 /462 Email Id: service@satellitecorporate.com Website: www.satellitecorporate.com

For Ras Resorts And Apart Hotels Limited

Date: July 04, 2022 Place: Mumbai

Company Secretary & Compliance Officer ACS 46394

Binita Patel

SUCH OFFERS AND SALES WERE MADE. THERE WILL BE NO PUBLIC OFFERING IN THE UNITED STATES financialexp.epapr.in

FACTOR" BEGINNING ON PAGE 18 OF THE PROSPECTUS.

Certificate No.: 14975 for 100 Equity Shares of Rs. 10/ (Rupees Ten Only) each bearing Distinctive No.(s) 1495601-1495700 of Eicher Motors Limited, having its registered office at 3rd Floor Select Citywalk, A-3 District City Centre, Saket New Delh 110017 registered in the name of Soumendra dev Mahanti ir Joint holding with Late Bharati Mahanti have been lost. I have applied to the company for issue duplicate certificate Any person who has any

SECURITIES LAWS. THE EQUITY SHARES ARE BEING OFFERED AND SOLD OUTSIDE THE UNITED STATES IN 'OFFSHORE TRANSACTIONS' IN RELIANCE ON REGULATIONS UNDER SECURITIES ACT AND THE APPLICABLE LAWS OF EACH JURISDICTION WHERE

OFFERED OR SOLD WITHIN UNITED STATES, EXCEPT PURSUANT TO AN EXEMPTION FROM, OR IN A TRANSACTION NOT SUBJECT TO, THE REGISTRATION REQUIREMENTS OF THE SECURITIES ACT AND IN ACCORDANCE WITH ANY APPLICABLE U.S. STATE

PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned that my client MR. BIPIN ARJUN MAHERIA is sole owner of Room No. A-24, in Amarjyoti CHS Ltd., Plot no. 558, Sector
– 5, Charkop, Kandivali West, Mumbai - 400067 and he agreed to sale the said room to prospective purchaser/s Also note that the original Allotment MR. JAGJEEVANDAS DWARKADAS THAKKAR by the Maharashtra Housing & Area Development Authority pertaining to the said Room & Mhada receipts, are lost/misplaced by my client Any person/bank/financial institution etc. having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift tenancy, ownership etc. pertaining to the said room shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent o waived and the sale/purchase transaction shall be completed without reference to such claim.

VIVEK S AMBURE Advocate, high Court Office at A/202, Devidarshan CHS. Tembhi Naka, Thane Wes Place : Mumbai Date : 05/07/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Bharatiben Hareshkumar Shah and Samir Hareshkumar Shah are members in respect of Flat No. H-104 in the building of the society having below mentioned address, Smt. Bharatiben Hareshkumar Shah died on 13/03/2022, Mr. Samir Hareshkumar Shah, the legal heir of the said deceased member has applied for nembership in respect of said Flat No. H-

The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. H-104 Mr. Samir Hareshkumar Shah within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 8.00 p.m. to 9.00 p.m. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such nanner as are provided under the Bye

> Modi Park Bldg. No. 2 Co-op Hsg. Soc. Ltd., Iraniwadi HK - 3, Kandivali West, Mumbai - 400067

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, मी, लालमनी फुलचंद शर्मा यांनी फ्लॅट क्र.२२०, २रा मजला, शिवधाम कोहौसोलि., डीआर-४, राम मंदिर रोड, राम मंदिर (पश्चिम), मुंबई-४००१०४ या जागेबाबत सोसायटीकडे सदसत्वाकरिता अर्ज केला आहे जे माझे पती फुलचंद हिंगुलाल शर्मा यांच्या मालकीचे होते. ज्याअर्थी श्री. फुलचंद हिंगुलाल शर्मा यांचे ३१.१०.२०१९ रोजी निधन झाले आणि सदर फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र क्र.३७ (अनुक्रमांक १८१ ते १८५) चे धारक होते. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दावा. अधिकार, हक्क किंवा हित असल्यास आणि उपरोक्त तारणबाबत बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे दावा/आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि सदर फ्लॅटचे हस्तांतर प्रक्रिया सोसायटी पुर्ण करेल.

सही/-लालमनी फुलचंद शर्मा

फ्लॅट क्र.२२०. २रा मजला. शिवधाम कोहौसोलि., डीआर-४, राम मंदिर रोड, राम मंदिर (पश्चिम), मुंबई-४००१०४. ठिकाण: मुंबई देनांक:०५.०७.२०२२

जाहीर सचना

सर्व संबंधितांना येथे कळविण्यात येत आहे की, मुळत: श्रीमती शेरबानु मोहम्मद हातीम शेख व श्री. मोहम्मद हातीम कालुमिया शेख फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, क्षेत्रफळ ७८० चौ.फु. कार्पेट सम्राट कोहीसोलि., फारर परेरा रोड, लाल बहातूर शास्त्री मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७० येथील जागेचे कायदेशीर मालक होते आणि त्यांच्या नावे अनुक्रमांक १६६ ते १७० धारक भागप्रमाणपत्र क्र.८ होते, जे त्यांनी मे. इन्टरटेक मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हे लिमिटेड योज्याकडून दिनांक १६.०१.२००० रोजीचे करारानामुसार खरेदी केले होते. सदर श्री. मोहम्मद हातीम कालुमिया शेख यांचे मुंबई येथे ११.०५.२००९ रोजी निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर . त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात त्यांनी पत्नी श्रीमती शेरबानु मोहम्म हातीम शेख व तीन विवाहीत मुली अर्थात श्रीमती रहिमा बी, मैनुलहव श्रीमती हातीमा, अबुल कलाम बेपारी यांची पत्नी आणि दोन मुर श्री. रझा अली मोहम्मद हातीम हैदर व श्री. हसन अली मोह त्राः रक्षा अराग नाहुन्त्रम् हामान वह प त्राः हत्या रक्षा नाहुन्त्रम् कालुमिया शिक्ष वर्गानी सदर फ्लॅट दिनांक ११.०३.२०१६ रोजीचे दस्तावेज क्र.केआरएल–३/२००३/२०१६ नुसार नोंदणीकृत दिनांक ११.०३.२०१६ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री/हस्तांतर केले. द्नंतर सदर सोसायटीने १) कुमारी निशात, सय्यद नाझीर अहम राचुनार कर लालावान २, उनाम गानाम, जन्म गाना अलन यांची मुलगी, २) श्री. शाहिद, संय्यद नाझीर अहमद यांचा मुलगा, ३) श्री. नजाम, संय्यद नाझीर अहमद यांचा मुलगा यांच्या नावे दिनांक २०.०९.२०१६ रोजीचे उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई यांचे आदेशानुसार दिनांक २२.०%.२०१६ रोजी हस्तांतर केले. दिनांक १८.१०.२०२१ रोजीचे दस्तावेज क्र.केआरएल-३/१६१४७/२०२१ नुसार नोंदणीकृत दिनांक ३१.०३.२०२१ रोजीचे कराराामानुसार माझे अशील श्री. मेहमद आलम खान व श्रीमती सलिमा मेहम थालम खान गांनी १) श्रीमती निषात नाथीर मरगट २) श्री आहि नाझीर सय्यद, ३) श्री. नज्जाम नाझीर सय्यद यांच्याकडून सदर फ्लॅट खरेदी करण्यास तयारी दर्शविली आहे.

जर कोणा व्यक्तीस मालकीत्व, भाडेपट्टा, वहिवाट, तारण, क मालकी हक, अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात सदर फ्लॅ किंवा भागावर काही अधिकार किंवा शेअर्मचा टावा असल्या जन्म नागार काहा जानकार मन्त्र नाजार पान जरारपात स्थान जरारपात स्थान स्थानी त्यांचे दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर जाहीर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचा दावा त्याग किंवा स्थिगित केले आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मुंबई दिनांक:0५.0७.२०२२

रत्नाकर टी. मिश्रा, (वकील, उच्च न्यायालय) पत्ताः अन्नावाडी, टोपले वाडी, पश्चिम द्रुवगती महामार्ग, साई सर्विस समोर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९.

Notice for Tender (First Extension)

Supply of Vehicle Tvers Tubes and Flaps to Police Motor Transport Section, Mumbai.

Addl. Commissione of Police, Motor Transport. Mumbai invites proposals from reputed and experienced Primary/Original manufacture or Authorised Dealer. Authorised distributor, in the competitive Bidding process to supply of Vehicle Tyers Tubes and Flaps. For the detailed Tender Document, interested bidder should visit hap://

www.maharashtra.gov.in or http:// mumbaipolice.maharashtra.gov.in. Tender submission would be online and the

deadline to submit the proposals is 07.07.2022 up to 11:00 a.m.

> (Nishikant More) Addl.Commissioner of Police Motor Transport, M.urnbai

आरओसी-२०२२-२३/क्र-५/सी१६८४

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आ की, श्री. श्याम कुमार शारदा प्रसाद सिंग खोली क्र.११३३, इमारत क्र.३२, चेंबूर निशांत कोहौसोलि., सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ चे मालक आहेत आणि भागप्रमाणपः क्र.५ अंतर्गत अनुक्रमांक १६ ते २० धारक रु.५० प्रत्येकीचे ५ शेअर्सचे धारक आहेत. मुळ भागप्रमाणपत्र हरवले असल्याने त्यांनी दय्यम ागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहेँ. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सचिव श्री. सागर झगडे, मोबा.क्र.:९७७३४६१६८९ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय त्यांना दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल आणि दावा त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

दिनांक: ०४.०७.२०२२ सचिव

जाहीर सूचना

येथे मचना देण्यात येत आहे की श्री. मयद दकवाल अहमद आणि श्रीमती सयद कुलसुमबी अब्दुछाह हे फ्लॉट क्र.बी-४०१, सौभाग्य पार्क को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सर्व्हे क्र.४९५, हिस्सा क्र.०३ व ०५, एव्हरशाई एन्क्लेव्ह, मिरा रोड (पर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ र ोसायटीचे सदस्य व संयुक्त मालक आहेत. संयुक्त सदस्यांपैर्क श्रीमती सयद कुलसुमबी अब्दुल्लाह यांचे ०५.०२.२०२१ रोजी निधन झाले. त्यांचे निधनानंतर त्यांचा मुलगा एकमेव कायदेशीर वारसदार श्री. सयद इकबाल अहमद हा मालक दस्य आहे आणि एकमेव कायदेशीर वारसदार, अर्जदार उपरोक्त सोसायटीचा इच्छुक सदस्य असल्याने स्वयं घोषित प्रमाणे सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर फ्लॅटमध्ये मयत सदस्यार ोअर्स व हित हस्तांतरणास दावेदार किंवा आक्षेपकत किंवा अन्य वारसदारांकडून दावा किंवा आक्षेप योग दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसां ागवित आहेत. वर विहित कालावधीत कोणताही दावा आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमा यत सदस्याचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्यार माझे अशिलास अधिकार असतील. ठिकाण: मीरा रोड, ठाणे दिनांक: ०५/०७/२०२२

श्री. एस.जी. पाटील (वकील उच्च न्यायालय), अपुर्वा, कान ६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.७, शांतीनग ा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

PUBLIC NOTICE

I O WHOMSDEVEN I I MY CONCERN I am concerned for my clients 1) MR. DEEPAK CHANDARANA and his son 2) SACHIN CHANDARANA, both adults, Indian Inhabitant, residing at Block No. 188/8, The New Sion Co. Op. Hsg. Soc. Ltd., Sindhi Colony, Road No. 24, Sion (West), Mumbai-400 022. That my clients are the only surviving legal heirs of late MR. MULJI DAMJI THAKKAR, who expired on 24th day of April 1964 and MRS VIJAYA MULJI CHANDARANA, who expired or bovesaid flat, and after their expiry my client: being the only legal heirs are in use, occupation and possession of the said flat, and now m clients are desirous of selling the abovesaid flat being Block No. 18B/8, The New Sion Co. Op Hsg. Soc. Ltd., Sindhi Colony, Road No.24, Sion (West), Mumbai-400 022, to Ramesh Devichand Jain aged 52 Years, and Renu Ramesh Jain, aged 45 yrs, and if any body has any objection or claim pertaining the said flat then kindly contact me or my client within the period of 15 days from the date of receipt of this publication or else it shall be understood that no body have any claim or objection and my clients have every right to sell the said flat.

Date : 02/07/2022 A.K. PANDE (ADVOCATE) - HIGH COURT Office: Lawyer's Chamber, Bhaskar Building Bandra Court, Bandra (E), Mumbai - 400 05

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते कि, गाव मोजे: डोंगरे (नारींगी) , ता. वसई, जि पालघर येथील सर्व्हे नं. ५/५ब, ५ड, ५फ, ५ग मधील ''रुस्तमजी एवरशाईन ग्लोबल सिटी ॲव्हेन्यु - जे ५३ ते ५७ को-ऑप हो. सो. लि.' मधील फ्लॅट न. १०४. पहिला मजला. असे फ्लॅट माझे अशिल श्री. दुर्गाप्रसाद आर पाण्डे व सौ. शिवकुमारी दुर्गाप्रसाद पाण्डे यांच्या मालकीच असून, माझ्या अशिलांची पत्नी सौ. शिवकुमारी दुर्गाप्रसाद पाण्डे हिचे दिनांक ०८/०७/२०१६ रोजी निधन झाले आहे. आता सदर फ्लॅटल कायदेशीर वारस १. दुर्गाप्रसाद आर पाण्डे २ त्यांचा मुलगा अमित दुर्गाप्रसाद पाण्डे ३. त्यांची मुलगी पूजा दुर्गाप्रसाद पाण्डे ४. सुरेखा दुर्गाप्रसाद पाण्डे असे आहेत. आता सदर फ्लॅट माझ्या अशिलांना विक्री करावयाचा आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाचाही कुठल्याही प्रकारे, हक्क, अधिकार व हित्रमंबंध असतील त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासहित मला खालील पत्त्यावर कळवावे, तसे न कृणाचाही हक्क, हितसंबंध नाही असे समजून हा व्यवहार पुर्ण केला जाईल, याची नोंद

ठिकाण:विरार दिनांक • ०५/०७/२०२२

ॲड. जे. सी. पाठक २०३, दुसरा मजला, ओम आरकेड, विरार पुर्व, ता. वसई, जि. पालघर.

जाहीर सूचना

खालील अनुसुचीत नमुद केलेले मालमत्तेचे मालक असलेले माझे अशील **मालाड नंदनवन को**-<mark>ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,</mark> पत्ता: सर्व्हे क्र.२८७, राणी सती मार्ग, मालाड (पुर्व), मुंबई यांच्या वतीने येथे सचना देण्यात येत आहे की. मे अधिता देव्हलपर्म भागीतारी मंस्था पत्ता २११ पटेल शॉपिंग सेन्टर, २रा मजला, साईनाथ रोड मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ यांच्या नावे दिनांक ३०.१२.२०१४ रोजीचे सर्वसाधारण मुखत्यारपत्र व विकास अधिकार माझ्या अशिलांर्न केले आहेत. यात कसूर केल्याने आणि अन्य विविध कारणास्तव मालक म्हणून माझ्या अशिलांनी सदर मे. अक्षिता डेव्हलपर्स यांना दिलेले सर्व अधिका रह व समाप्त केले आहेत. जर कोणा व्यक्तीने सद मे. अक्षिता डेव्हलपर्स यांच्यासह कोणत्याही प्रकार व्यवहार केला असल्यास तो त्यांच्या स्वत:च्य जोखिम, मल्य व परिणामावर असेल आणि माझ्य अशिलांवर बंधनकार असणार नाही.

अनुसुची

जमीन क्षेत्रफळ ८४३.८७ चौ.मी., प्लॉट क्र.२० सर्व्हे क्र.२८७, सीटीएस क्र.५८१ ए/७/ए/१, रहेज टाऊनशिप, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७ तसेच मालाड नंदनवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात त्यावर उभी असलेली इमारत. गाव मालाड, तालुका बोरिवली येथील जमिनीचे सर्व भाग व खंड.

श्रेयस के. व्यास ठिकाण: मुंबई

duplicate Certificate(s).

Date:05.07.2022

जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ भंडारा , दि.४ : उद्घिष्ट पूर्ण झाल्याने मागील १५

PUBLIC NOTICE

BY MOTHER

Public Notice is hereby given to public at large that my client Mrs. Salma Sagir Ahmed (MOTHER) have been separated and debarred her son Mr. Irshad Sagir Ahmed from her property of my client which situated at Chawl-72, Room-570 A M B Colony Callward, MAG Abdul Hamid Rd Gate.

केद्राकडून ३१

असल्याने चिंताग्रस्त असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून केंद्र शासनाने राज्य शासनाच्या रब्बी धान खरेदीचे उद्घष्ट पुन्हा एकदा वाढवून दिले आहे. या संदर्भातील आदेश ही दिवसांपासून धान खरेदी बंद काढण्यात आले आहे. राज्य

शासनाने केंद्राला चुकीचा अहवाल दिल्याने धान खरेदीचे उद्घिष्ट कमी मि ळाले होते. त्यामुळे उद्घिष्ट पूर्ण होताच धान खरेदी बंद

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड

. सीआयण्न : I 65910MH1993PI C302405

साञान्य : Loss गामा । १८०० । १८० । १८०० । १८०० । १८०० । १८०० । १८०० । १८०० । १८० । १८०० । १८० । १८० । १८०० । १८० । १८० । १८० । १८० । १८० | १८० |

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा. २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या तरतदी सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधार

नरापात्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ व २/२०२२, अनुक्रमे दिनांकि ०८.४.२०२० १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१ व ०५.०५.२०२ (''एमसीए परिपत्रके'') व सेबीद्वारे जारी परिपत्रक क्र

सेबी) एचओ) सीएफडी /सीएमडी १/सीआवआर/पी/२०२०/७२, दि. ११.७५.२०२२, सेबी/एचओ/सीएफडी /सीएमडी/ सीआवआर/पी/२०२१/११, दि. १५.०१.२०२१ च परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआवआर, पी/२०२२/६२, दि. १३.७५.२०२२ सुधारित केन्द्रमुसार ("सूची वित्तममा") यांच्या अनुपालानांतर्गे सामाधिक ठिकाणे समासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना क्यूजीओ फायनान्स लिमिटेड (कृंपनी) ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण समा ("एजीएम")

राक्रवार, दि. १२.०८.२०२२ रोजी स. ११.०० वाजता (भा. प्र. वे.) विस्डीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअ मीन्स (''ओएव्हीएम'') सुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

न्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज्) कडे नोंदवलेले असतील अशा सर्व भागधारकां

वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताच्या वित्तीय अहवालासमवेत (वार्षिक अहवाल) क्वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताचा कंपनीच

निर्धार अरुपार निर्धार पायाचा अरुपाराज्य अरुपाराज्य । वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पावच्याता बेईल. समामद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएप्हीएमद्वारेच सहया छेऽ शकतील एजीएममध्ये सहभाग घेण्याचे निर्देश तसेच परोक्ष इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभाग घेण्याचे किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. कंपन्या कावदा, २०१३ चे अनुच्छेद १०३ अंतर्गत

र्ष २०२१-२२ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.qgofinance.com वर तसेच बीएसई लिमिटेडची

दिपॉबिररीजदारे मचविलेल्या प्रकियेनमार ज्या सभामटांचे ई-मेल पत्ते त्यांच्या दिपॉबिररीजकदे नोंटवलेले नमतील अग्रा

भागधासक असलेल्या समासदानी कृष्या २९ बी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेव ई-मतदानासम्बेत व्हीसी, ओएवहीएस भागधासक असलेल्या समासदानी कृष्या २९ बी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेव ई-मतदानासम्बेत व्हीसी, ओएवहीएस सुविधेच्या माध्यमातून २९ व्या एजीएसमध्ये सहभागाकरिताचा लॉग इन तपशील प्राप्त कप्ण्यासाठी त्यांचे ई-मेल पत्ते त्यांच्या

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २०, सुधारित केल्यानुसार तसेच सूची विनियमननांचे विनियमन ४४ यांच्या अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएलच्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून कंपनीच्या २९ वी एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित कोणत्याही वा सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक

व ज्यांची नावे सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये असतील (पात्र सभासद) असे सभासद

परोक्ष ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानाद्वारे कंपनीच्या २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्या सचनेत विहित

परोक्ष ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, दि. ०९.०८.२०२२ रोजी (स. ९.०० वा. भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ढरावावर आपले मत न दिलेले सभासद, त्यांना मत देण्यापासून प्रतिबंधित केलेले नसल्यास, २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित

मर्व दुरावांवर एजीएमटरम्यान ई-मतटान पुणालीदारे मत देण्याम पात्र अमतील परोक्ष ई - मतटानादारे मत दिल्यानंतरही

एजीएममध्ये पात्र सभासद सहभाग घेऊ शकेल, परंतु त्याला एजीएमदप्यान पुन्हा मत देता येणार नाही. कैवळ पात्र सभासद= परोक्ष ई–मतदान सुविधा प्राप्त करण्यासाठी किंवा एजीएममध्ये ई–मतदान करण्यासाठी पात्र असतील.

निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. १५.०७.२०२२ रेजी वा तत्पूर्वी पाठवण्यात यावयाच्या सूचनेपश्चात सूचनेच्या

पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असेल तर ती व्यक्ती २९ व्या एजीएमच्या सचनेत नमद निर्देशांचे गालन करून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा त्यासाठी evoting@nsd1.co.in येथे किंवा contactus@qgofinance.com येथे विनंती पाठवू शकेल. समासद कु. पल्लवी म्हाने, व्यवस्थापक एनएसडीएल यांना

१८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधू शकतील किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठव

एफ) संचालक मंडळाने मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कु. अश्यिनी इनामदार भागीदार यांची, त्यांच्या अनुपस्थितीत कु. अदिती पटनाईक, मे. मेहता ॲन्ड मेहताचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांची

जी) सभासद ई-मतदानाची लॉग इन अर्हता वापरून व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातन एजीएममध्ये उपस्थित राह शकतील

ाभासदांना वार्षिक अहवालाची छापील प्रत हवी असल्यास सभासदांकडून विहित विवंती प्राप्त झाल्यावर कोव्हिड १९ महामारीच स्थतीसंदर्भातील कोणतेही प्रशासकीय व सरकारी निर्वंध विचारात घेऊन लवकरात लवकर कंपनी ती निःशुल्क पाठवील.

-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता तम्ही www.evoting.nsdl.com च्या download section वर उपन

भासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री . १८००-२२२ -९९० वर संपर्क साधावा किंवा शौंळिपसऽपीवश्र.ले.ळप येथे विनंती पाठवावी.

ई-मतदानाची प्रक्रिया व अन्य संलग्न दस्तावेजांसमवेत, वार्षिकअहवाल, सूचना कंपनीची वेबसाइट www.qgofinance.coi

. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सदर माहिती ही कंपनीच्या सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ जारी करण्यात येत आह

किंवा एनएसडीएलद्वारे https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध एजीएमचे लाइव्ह वेबकास्ट पाहू शकतील

सी) वरील नमद तारीख व वेळेच्या समाप्तीपश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्यल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल

व्हीसी / ओएव्हीएमच्या माध्यमातुन एजीएममध्ये संभासदांची उपस्थिती कोरमकरिता गणली जाईल. एजीएमच्य

डेपॉझिटरीजकडे केवळ नोंदवावेत. नोंदणीकृत ई-मेल पत्ता पुढील पत्रव्यवहार पाठवण्यासाठीसुद्धा वापरता येईल.

वेबसाइट अर्थात www.bseindia.com) वरही उपलब्ध आहे.

पाध्यमातन मत देण्याचा हक्क बजावण्याची सविधा उपलब्ध करून देत आहे.

दि. ११.०८.२०२२ रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल.

कोणत्याही वा सर्व विषयांवर आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतील

सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल

तदानाचा संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहे :

नेमणुक केली आहे, आणि

यामुळे धान विकल्या न गेल्याने भंडारा जिल्ह्यातील

मात्र अखेर केंद्र शासनाने जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्घीष्ट वाढवून देत धान खरेदीला मुदतवाद दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून

शेतकरी संकटात सापडला.

त्यांची ऐन हंगामात सोय होणार आहे. त्यामुळे २७ लाख क्विंटलवरून आता हे उद्धिष्ट ४६ लाख क्विंटल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात धान खरेदी उद्यापासून सुरू होणार आहे.

Adv., J.A. Jaywant वसई येथील मा.श्री.अ.वि. मुसळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर याचे न्यायालयात पढील तारीख ०२/०८/२०२२ जाहीर नोटीस दि.ची.अर्ज :०६/२०२० पुढील तारीख: ०२/०८/२०२२ जाहीर नोटीस निशानी क. : ९ 1. Mrs. Priyanka Simon Rumao, At Father Angel Tech.

Ed. Complex, S.Q.-B, 5th Floor, Room No. 504, Sector 9 / A, Vashi Navi Mumbai-400703.

2. Mrs. Priti Romex Lopes At Rosary House No. 383, Sitterbhat, Nanbhat - Bolinj Road, Nale, Nallasopara (W) Palghar-4012033.

3. Mrs. Prachi Monty Fargoes At Die Graita, Ghotebhat, Nanbhat, Nallasopara (W) Palghar-401203.

कुणीही नाहीगैरअर्जदार

ज्यापेक्षा Late Mr. Elies Thomas Mascaran, R / a Wagholi Tal. Vasai, Dist Palghar **हे तारीख १२ माहे जुलै २०१५ रोजी किंवा त्या सुमारास** Wagholi Tal. Vasai Dist. Palghar येथे मयत झाले. तसेच Late Mrs. Ezamal Elies Mascaran R / a Wagholi Tal. Vasai, Dist. Palghar या तारीख २० माहे ऑगस्ट २००६ रोजी किंवा त्या सुमारास Wagholi Tal. Vasai, Dist. Palghar येथे मयत झाल्या आहेत. अर्जदार हे त्यांचे कायदेशीर वारस असल्याने अर्जदार यांना Late Mr. Elies Thomas Mascaran यांच्या नावे असलेली खाली परिशिष्ठात नमुद मालमत्तेसाठी वारसाचे सर्टिफिकेट साठी अर्ज केला आहे. त्यापेक्षा उक्त अर्जदार सदरहू मयताचे कायदेशीर वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर हा जाहीर नोटीस प्रसिध्द झालेच्या तारखेपासून एक महिण्याचे आत किंवा दि. ०२/०८/२०२२ सकाळी ११.०० वाजता त्याने ह्या कोर्टात हजर होउन आपल्या हरकती कळवाव्या. या जाहीर नोटीस वरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू कोर्ट अर्जदार यांचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेउन त्याचा हक्र शाबीत दिसल्यास त्याला सदरहू मयत Late Mr. Elies Thomas Mascaran व Late Mrs. Ezamal Elies Mascaran यांचे कायदेशीर वारसाचे सर्टिफिकेट देईल.

परिजिन्न Name of the Deceased Late Mr. Elies Thomas Mascaran.

6- Year National Savings Certificates a) Certificate No. 6NS / 55EE 369523 of Rs. 16010/- issued on 20/09/2005 and the Registration No. Is 3036. b) Certificate No. 6NS / 55EE 369524 of Rs. 16010/- issued on 20/09/2005 and the Registration No. Is 3036. c) Certificate No. 6NS / 55EE 369525 of Rs. 16010/- issued on 20/09/2005 and the Registration No. Is 3036.d) Certificate No. 6NS 55EE 369558 of Rs. 16010/- issued on 19/10/2005 and the Registration

आज दिनांक २८ माहे जून २०२२ रोजी माझ्या सहीने व

न्यायालयाच्या शिक्यानिशी दिले. सहा. अधिक्षकसह दिवाणी न्यायालय, क. स्तर, वसई

श्वाराण ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: लिला बिझनेस पार्क, ५वा स्तर, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दूर.:०२२-४०२१२१२१,

फॅक्स: 0२२-४०२१२१०२. ई-मेल:sharecmpt.gno@saint-gobain.com, वेबसाईट:www.grindwellnorton.co.in सीआयएन: एल२६५९३एमएच१९५०पीएलसी००८१६३

७२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ७२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी द.३.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या (एमसीए) च्या सर्वेसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/ २०२१ दिनांक २३ जून, २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि 0२/२०२२ दिनांक ५ में, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ अनुक्रमे दि.१२ मे, २०२०, दि.१५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ (यापुढे सदर परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार एजीएमच्या सूचनेत (सूचना) नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित करण्यात

उपरोक्त परिपत्रकांनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१–२२ केवळ त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. सदर दस्तावेज कंपनीच्या www.grindwellnorton.co.in या वेबसाईटसवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> आणि केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) च्या <u>https://evoting.kfintech.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई–मेलने एजीएम सूचना सोमवार, ४ जुलै, २०२२ रोजी पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

नोंद तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर केफिनटेकच्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देता येईल.

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २६ जुलै, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २८ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. गुरुवार, २८ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे नंतर केफिनटेकद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल. सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि जे सदस्य व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहतील ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही व त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मत देण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता

नोंद दिनांक शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांची यादी व सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग किंवा एजीएममध्ये ई–वोटिंगचा अधिकार असेल.

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ई-मेल नोंद नसलेल्या सदस्यांकरिता रिमोटने मतदानाची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे.

ज्या सदस्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल संबंधित ठेवीदार सहभागीदारकडे नोंद करावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड (टीसीपीएल) च्या csg-unit@tcplindia.co.in वर मेल करून

सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाले असल्यास आणि नोंद तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@kfintech.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. रिमोट ई–वोटिंगकरिता एखादी व्यक्ती केफिनटेकसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. वैयक्तिक भागधारक प्रतिभूत डिमॅट स्वरुपात धारण असल्यास व सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाले असल्यास आणि नोंद तारीख शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी ई-वोटिंगकरिता सूचना अंतर्गत

<u>/evoting.kfintech.com</u> (केफिनटेक वेबसाईट) च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्कन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. एस.व्ही. राजू, उप महाव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, सेलेनियम, प्लॉट क्र.३१ व ३२, गचीबोअली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२ किंवा <u>einward.ris@kfintech.com</u> व evoting@kfintech.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क केफिन टोल फ्री **ず.:**8く003088008.

व्हीसी/ओएव्हीएमने एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा एजीएमकरिता निर्धारित वेळेपुर्वी १५ मिनिटे अगोदर सुरू होईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा एजीएमच्या निर्धारित वेळेपासून १५ मिनिटांच्या समाप्तीपूर्वी बंद केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएमने एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांना तांत्रिक सहाय्य एजीएमपुर्वी किंवा दरम्यान हवी असेल त्यांनी संपर्क के फिनटेक टोल फ्री क्र.१८००३०९४००१ किंवा

एजीएम उद्देशाकरिता व कंपनीच्या आगामी एजीएममध्ये सदस्याद्वारे मान्यतेवर अवलंबून असलेले लाभांश देण्याकरिता कंपनीची सभासदांची नोंदणी पुस्तक व शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २१ जुलै, २०२२ ते शुक्रवार, २९ जुलै, २०२२ (दोन्ही दिवसांचा

ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेडकरिता

दिनांक: ०४ जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी एसीएस४६३९४

उमी जॉयर कंपनी सचिव व अनुपालन अधिकार्र

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड करित

रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड **सीआयएन:**एल४५२००एमएच१९८५पीएलसी०३५०४४ नोंदणीकृत कार्यालय: रोझवुड चेंबर्स, ९९/सी, तुळशीवाडी, ताडदेव, मुंबई-४०००३४. दूर.:०२२-४३२१६६००, फॅक्स:०२२-२३५२६३२५

ई-मेल:mumbaioffice@rasresorts.com, वेबसाईट:www.rrahl.com ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची **३८वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० जुलै, २०२२ रोजी स.११.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या इतर लागु तरतुदी सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या पूर्ततेनुसार होणार आहे.

कोविड-१९ प्रादर्भावामळे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्यअल साधने (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यावर स्पृष्टीकरणाबाबत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१ १४ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ रोजीचे परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार (एमसीए परिपत्रके) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१

व १३ मे, २०२२ नुसार सदर सभा संपन्न होणार आहे. कायद्याच्या कलम १०१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशसान) अधिनियम, २०१४ चे नियम १८ लेस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ३६, सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) आणि एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ३८वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ ज्या ादस्यांचे ई–मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ई–मेलने १४ जुलै, २०२२ रोजी पाठविले आहे. ३८वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठवन एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानसार खारीज करण्यात आले आहे. सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.rrahl.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंग सविधा देण्यास नियक्त संस्था नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम २०९३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० आणि भारतीय सरक्षा व विनिमय मंडळाच्या (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ४४ आणि एसएस-२ नसार कंपनीने सदस्यांना एजीएम येथे प्रस्तावित केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आले आहेत. कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल. रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई–वोटिंगकरिता कंपनीने एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे.

कट ऑफ तारखेला म्हणजेच शनिवार, २३ जुलै, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधेचा लाभ घेता येईल.

रिमोट ई-मतदान सोमवार, २५ जुलै, २०२२ रोजी स.१०.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.०० वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार या कालावधीत कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंत एनएसडीएलद्वारे उपरोक्त शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर मतदानासाठी दरस्थ ई–मतदान मॉड्यूल अक्षम केले जाईल. एकदा एजीएम नोटिसच्या व्यवसायांवर मत सदस्यांनी दिले की त्यानंतरच्या कोणत्याही बदलास परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदानाचे हक्क हे नोंद तारखेला अर्थात शनिवार, २३ जुलै, २०२२ रोजी भरणा केलेल्या भागभांडवलाच्या सरासरी हिस्स्यावर असतील. एजीएम दरम्यान रिमोट ई–मतदान आणि ई–मतदान यासाठी सविस्तर सूचना एजीएम सूचनेचा भाग म्हणन प्रदान केल्या आहेत.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी दुरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिले नाही आणि असे करण्यास मनाई केली नसेल तर ते ३८व्या एजीएम दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतात. रिमोट ई–वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही.

नोटीस पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला अर्थात शनिवार, २३ जुलै, २०२२ रोजी समभाग धारण करून कोणतीही व्यक्ती, एजीएम नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचा लॉगिन आयडी व संकेतशब्द मिळवू शकते किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकते. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नसतील त्यांनी ३८व्या एजीएम सूचनेत तपशिलानुसार ई-बोटिंगकरिता लॉगईन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी डिपॉझिटरी/कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल नोंद करतेवेळी भागधारकांकरित

रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया तसेच सभेत केलेले मतदान योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता कंपनीच्या संचालक मंडळाने तपासनीस म्हणून श्रीमती जिज्ञासा वेद (सदस्यत्व क्र.एफसीएस६४८८) किंवा त्यांच्या गैरहजेरीत श्रीमती शर्वरी शाह (सदस्यत्व क्र.एफसीएस९६९७) मे. पारेख ॲण्ड असोसिएटस. कार्यरत कंपनी सचिव यांची नियक्ती केलेली आहे. तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या www.rrahl.com आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि कंपनीचे शेअर्स जेथे सचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडकडे कळविले जाईल.

एजीएममध्ये सहभागासाठी ई-मतदान किंवा तांत्रिक मदतीसंदर्भात काही शंका असल्यास, सदस्यांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिक्कन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क **श्रीमती पल्लवी म्हात्रे,** व्यवस्थापिका, एनएसडीएल evoting@nsdl.co.in / pallavid@nsdl.co.in, द्रः:९१-२२-२४९९४५४५/ १८००२२२९९० किंवा **श्री. मायकेल मॉन्टेरिओ.** संचालक. मे. सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड. कार्यालय क्र.१०६ व १०७, दत्तानी प्लाझा, इस्ट वेस्ट कंपाऊंड, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका. मुंबई-४०००७२. द्रर.:०२२-२८५२०४६१/४६२, ई-मेल:service@satellitecorporate.com, वेबसाईट: www.satellitecorporate.com वर संपर्क करावा.

बिनीता पटेल

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४ जुलै, २०२२

रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेडकरिता

एजीएमबाबत पत्रव्यवहार करावा. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे व्यक्ती व ना-वैयक्तिक भागधारक ज्यांनी एजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करावे. विद्यत स्वरुपात मतदानाबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी https:/

evoting@kfintech.com वर ई-मेल करावा.

समावेश) बंद राहतील.

सही/-

के. विस्वेसरन कंपनी सचिव

at Chawi-72, Room-570 A M B Colony Gaikwad, NAG Abdul Hamid Rd Gate-B Malwani Nr Bus Depot Malad East Mumbai- 400095 and he have no claim or title of the property possessed or belonging to my client, as the above or belonging to my client, as the above said property is self-acquired by my client which is situated at Chawl-72, Room-570 A M B Colony Gaikwad, NAG Abdul Hamid Rd Gate- B Malwani Nr Bus Depot Malad East Mumbai-400095. My client son Mr. Irshad Sagir Ahmed has no power or authority to incur any debts on the security of my client said above property and or any properties belonging to my client movable or immovable both and any person hereafter giving him any loan or advance or sale of the above property shall be doing so entirely on his own risk and responsibility. And my client properties, shall in any way not be responsible and any person have objection shall communicated to me at

7 days from the date of publication of this notice in the newspaper. please Dated this the 05th day of July,

above mentioned office address within

Sd/-ENAMUL HAQ KHAN Advocate High Court,Mumbai

नमुना क्र. युआरसी-२ प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत) अधिनियम.

- २०१४ चे नियम ४(१) नुसार) येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायद २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणन कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत युनिको कनेक्ट एलएलपी, या मर्यादित दायीत्व भागिदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी
- मुंबई येथील निबंधकांकडे अर्ज करण्याचे नियोजित आहे.
- . कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे लक्ष्यित प्रेक्षकांसाठी वेबसाइट्स, डेस्कटॉप आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स, केंद्रीय व्यवस्थापन प्रणाली आणि स्वतःची अद्वितीय उत्पादने तयार करणे आणि ई-कॉमर्स सोल्यूशन्र
- आणि सल्लामसलत प्रदान करणे. भारतातील आणि परदेशातील सरकार आणि संस्थांना माहिती तंत्रज्ञानातील सल्ला, उत्पादने आणि सेवा प्रदान करणे.
- . संगणक आणि डेटा प्रोसेसिंगशी संबंधित सेवांसह सर्व प्रकारच्या व्यवस्थापन सल्लागार सेवा औद्योगिक क्षेत्राशी संबंधित सेवा प्रदान करणे . नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-२११. शेरीफ देवजी स्टीट. ३रा मजला ओरिएन्टल भवन, क्रॉफर्ड मार्केटजवळ, मुंबई-
- ४००००३ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत . येथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **निबंधक. मरीन** लाईन्स, मुंबई, १००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह मुंबई-४००००२ येथील निबंधकांकडे सद सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकत

कार्यालयात पाठवावी. आज दिनांकीत ०५ जुलै, २०२२ अर्जदाराचे नाव: अनिल वालजीभाई पटेल

जाहीर सूचना

या द्वारे सूचना देण्यात येते की मुळ सदनिकाधारक मयत शालिनी रमेश गुल्हाणे, रुम न १, क – विभाग, क्षेत्रफळ ३१८.२५ चौ. फूट कारपेट, तळ मजला, बिल्डिंग न ९, कोयना नागरी निवारा सह गृह, संस्था मर्या. नागरी निवारा प्लॉट न ६, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६५ . सर्वे न २३१. सी. टी. एस.न ८२७/ सी, यांचे भागधारक पत्र न ३३, शेअर्स क्र. १६१ ते १६५ याचे दि. १४/०५/२००३ रोजी मयत झाले असून त्याच्या पश्चात सौ. दिप्ती रमेश गुल्हाणे उर्फ दिप्ती राजेंद्र शहाडे (विवाहित मुलगी) त्यांच्या वारसदार म्हणून मा. जिल्हाधिकारि, बाद्रा कार्यालयातून सदर रूम कायदेशीर वारसदार दिप्ती शहाडे यांच्या नावे आदेश क्र. ७२/ कावी -७क/ ई-००३/ २००४. दिनाक ०९/०६/२००४ हस्तांतरीत झाली आहे . सौ. दिप्ती राजेंद्र शहाडे या जागेचे सर्व शेअर, अधिकार व हक्क त्वरीत विक्रिबाबत भावी खरेदीदारांसह व्यवहार

करीत आहे. सदर नोटीसद्वारे असे कळविण्यात येत आहे की, जर कोणासही कुठल्या प्रकारचे हक्क, हिस्सा, हितसंबंध असेल तरी हि नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १४ दिवसाच्या आत योग्य कागदपत्रांसह खालील पत्त्यावर कळवावे. अन्यथा कुठल्याही हक्क हिस्सा, हितसबंध नाही असे समजून विक्रि व्यवहार पूर्ण करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.

स्वाती संतोष अरोटे दिनांक : ०४.०७.२०२२ बी.ए. एलएलब स्थान : मुंबई (वकील मुंबई उच्च न्यायालय) जन ७५, तपोवान को, हो, सो, लि,च्या समोर एनएनपी प्लॉट नं २, संतोष नगर जवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई -६५,

NIKHIL GANDHI

Name of the Shareholder

ॲडव्होकेट उच्च न्यायालय दिनांक: 0५. ०७. २०२२

NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate

for 200 Equity Shares bearing No.2017592 and

distinctive nos. 5640141 to 5640340 of Mahindra &

Mahindra Ltd. standing in the name(s) of NIKHIL

GANDHI has / have been lost or mislaid and the

undersigned has / have applied to the company to

issue duplicate Certificate(s) for the said shares.

Any person who has a claim in respect pf the said

shares should lodge such claim with the company

at its Registered office Gateway Building, Apollo

Bunder, Mumbai-400001 within 15 days from

this date else the company will proceed to issue

इ-मेल :swati.dnyanu@gmail.com